JINDAL DRILLING & INDUSTRIES LTD.

INTERIM CORPORATE OFFICE: PLOT NO.106, SECTOR-44, GURGAON-122 002 HARYANA (INDIA)

TEL: +91-124-4624000, 2574326, 2575626 • FAX: +91-124-2574327

E-mail: contacts@jindaldrilling.in Website: www.jindal.com

CIN: L27201MH1983PLC233813

CORPORATE OFFICE: PLOT NO. 30, INSTITUTIONAL SECTOR-44, GURGAON-122 002 HARYANA (INDIA)

E-Communication

JDIL/SECT/2024-25

7th August, 2024

BSE Ltd

25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai-400 001

Security Code: 511034

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block-G Bandra-Kurla Complex, Bandra (E),

Mumbai - 400 051

Security Code: JINDRILL

Sub: Newspaper Publication of Notice of 40th Annual General Meeting and E- Voting Information

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and other applicable provisions of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copy of newspaper advertisement published in newspapers viz. Business Standard (in English) and Mumbai Lakshdeep (in Marathi) on 7th August, 2024 regarding Notice of 40th Annual General Meeting of the Company sent to the members.

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Jindal Drilling And Industries Limited

BINAYA

Digitally signed by BINAYA KUMAR DASH

KUMAR DASH

Date: 2024.08.07 16:51:49

+05'30

Binaya Kumar Dash Company Secretary





REGD. OFFICE: PIPE NAGAR, VILLAGE-SUKELI, N.H. 17, B.K.G. ROAD, TALUKA ROHA, DISTT. RAIGAD - 402126 (MAHARASHTRA)

TEL: +91-02194-238511, 238512, 238567, 238569 • FAX: +91-02194-238513

MEMBER: INTERNATIONAL ASSOCIATION OF DRILLING CONTRACTORS, HOUSTON, TEXAS, USA



SOLAR INDUSTRIES INDIA LIMITED

CIN: L74999MH1995PLC085878

Registered Office: "Solar" House 14, Kachimet, Amravati Road, Nagpur - 440023,

Maharashtra, India.

Tel: + 91 712 6634555, Fax: + 91 712 22500200, Email: investor.relations@solargroup.com, Website: www.solargroup.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

		(₹ In	Crores) (Except	per share data)	
	Standalone Quarter Ended 30.06.2024 30.06.2023 Unaudited		Consolidated Quarter Ended		
Particulars			30.06.2024	30.06.2023	
			Unaudited		
	(1)	(2)	(1)	(2)	
Total Income from Operations (net)	1,070.37	997.18	1,719.07	1,690.40	
Net Profit for the period after tax	194.20	137.41	300.54	201.59	
Total Comprehensive Income for the period (after tax)	194.20	137.41	305.10	101.56	
Paid-up Equity Share Capital (Equity share of ₹ 2/- each)	18.10	18.10	18.10	18.10	
Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	
Earning per Share (Face value of ₹ 2 /-) (not annualised)					
a) Basic:	21.46	15.19	31.66	21.82	
b) Diluted:	21.46	15.19	31.66	21.82	
	Total Income from Operations (net) Net Profit for the period after tax Total Comprehensive Income for the period (after tax) Paid-up Equity Share Capital (Equity share of ₹ 2/- each) Reserves (excluding Revaluation Reserve) Earning per Share (Face value of ₹ 2 /-) (not annualised) a) Basic:	Particulars Particulars Quartet 30.06.2024 Unau (1) Total Income from Operations (net) 1,070.37 Net Profit for the period after tax 194.20 Total Comprehensive Income for the period (after tax) Paid-up Equity Share Capital (Equity share of ₹ 2/- each) Reserves (excluding Revaluation Reserve) Earning per Share (Face value of ₹ 2 /-) (not annualised) a) Basic: 21.46	Standone Quarter Ended 30.06.2024 30.06.2023 Unautited (1) (2) Total Income from Operations (net) 1,070.37 997.18 Net Profit for the period after tax 194.20 137.41 Total Comprehensive Income for the period (after tax) 194.20 137.41 Paid-up Equity Share Capital (Equity share of ₹ 2/- each) 18.10 18.10 Reserves (excluding Revaluation Reserve) - Earning per Share (Face value of ₹ 2/-) (not annualised) a) Basic: 21.46 15.19	Standalone Console Quarter Ended Quarter 30.06.2024 30.06.2	

Notes:-

- The Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2024 of SOLAR INDUSTRIES INDIA LIMITED (the "Group") have been reviewed and recommended by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their respective meeting held on August 06, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out a limited review of the aforesaid results.
- 2 The Company has identified 'Explosives and its Accessories', as its only reportable segment as defined under Ind AS 108 Operating Seaments.
- 3 Previous period figures have been regrouped, as considered necessary, to conform with current period presentation. 4 The above is an extract of the detailed format of statement of Unaudited Financial Results for the augret ended on June 30, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter ended on June 30, 2024 are available on the Stock Exchange websites at: ww.nseindia.com) and (www.bseindia.com) and on the Company`s website at: (www.solargroup.com)

for Solar Industries India Limited **Manish Nuwal** Managing Director & CEO DIN - 00164388

JINDAL DRILLING AND INDUSTRIES LIMITED

(D.P. JINDAL GROUP COMPANY) CIN: L27201MH1983PLC233813

Registered Office: Pipe Nagar, Village- Sukeli, N.H.17, B.K.G. Road, Taluka Roha, Distt. Raigad - 402126, Maharashtra; Phone: 0124-4624109 E-mail: secretarial@jindaldrilling.in; Website: www.jindal.com

Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector 44, Gurugram-122003, (HR) Interim Corp. Off.: Plot No.106, Institutional Sector-44, Gurugram-122 003 (HR)

NOTICE OF 40TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that:

Place : Nagpur Date: August 06, 2024

- The 40th Annual General Meeting (the 'AGM') of the Company scheduled to be held on Wednesday, 28th August, 2024 at 3:00 p.m. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM'), to transact the business as listed in the Notice dated 29th July, 2024. In compliance with Circular dated 25th September, 2023 28th December, 2022, 5th May, 2022, 14th December, 2021 read with Circulars dated 13th January, 2021, 5th May, 2020, 8th April, 2020 and 13th April, 2020 and other applicable Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Circulars dated 7th October, 2023, 5th January 2023, 13th May, 2022 read with 15th January, 2021 and 12th May, 2020 Securities and Exchange Board of India, the Companies are allowed to hold the AGM through VC/OAVM, without the physical presence of members at a common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC/OAVM to transact the business as set forth in the Notice of the 40th AGM. Shareholders participating through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum under section 103 of the Companies Act, 2013.
- In compliance with the said Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report, have been sent to all the Members on 6th August, 2024, whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at www.jindal.com, website of Stock Exchanges, i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com respectively and on the website of the e-voting service provider i.e. National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.
- Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing electronic voting ('e-Voting') facility to the members to enable them to cast their votes electronically. Accordingly, the items of business set forth in the Notice of the AGM may be transacted through electronic voting facilities provided by National Securities Depository Limited (NSDL).
- The facility for voting through electronic means will also be made available at the AGM and only those members, who are present in the AGM and have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, will be eligible to vote during
- Information and instructions for attending the AGM through VC/OAVM. and e-voting have been sent to the members through e-mail.
- The details of the remote e-voting are as under:
- Date and time of commencement of remote e-voting Saturday, 24th August, 2024 (9.00 a.m. IST)
- Date and time of end of remote e-voting Tuesday, 27th August, 2024 (5.00 p.m. IST)
- A person, whose name appears in the Register of Members / Beneficial Owners as on the cut-off date i.e. 21st August, 2024 shall only be entitled to avail the facility of remote e-voting or voting at AGM. The voting rights of shareholder shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company
- A person who becomes member of the Company after dispatch of the notice of the meeting and holding shares as on the cut-off date, may obtain the user ID and password by following the detailed procedure as provided in the notice of AGM.
- The Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again
- 10. For e-Voting instructions, members are requested to go through the instructions given in the Notice of the AGM. In case of any queries / grievances connected with electronic voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and remote e-Voting user manual for Shareholders available at www.evoting.nsdl.com or Assistant Manager, National Securities Depository Limited, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 or send an email to evoting@nsdl.com or call on 022 48867000 or Mr. J.K. Singla, Senior Manager, Alankit Assignments Limited, Alankit House, 4E/2, Jhandelwalan Extension, New Delhi-110055, India through email at rta@alankit.com or on Tel. No.: 011 - 42541234.
- 11. The results of voting on the resolutions set out in the Notice of the AGM shall be declared within 2 working days of conclusion of the AGM. The results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company www.jindal.com and on the website of NSDL immediately after the declaration of result by the Chairman or a person authorised by him and the results shall also be communicated to the Stock Exchanges
- 12. In terms of the Section 91 of the Companies Act, 2013, the Company has fixed the record date 14th August, 2024 for the purpose of determining the members entitled for receiving dividend for the Financial Year 2023-24.

For Jindal Drilling and Industries Limited

Date: 6th August, 2024



Binaya Kumar Dash



MAHARASHTRA SEAMLESS LIMITED

(D.P. JINDAL GROUP COMPANY) CIN: L99999MH1988PLC080545

Registered Office: Pipe Nagar, Village Sukeli, BKG Road, NH-17, Taluka Roha, Distt. Raigad - 402126 (Maharashtra); Tel. No. 02194 - 238511

E-mail: secretarial@mahaseam.com; Website www.jindal.com Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector-44, Gurugram - 122003 (HR Interim Corp. Off.: Plot No.106, Institutional Sector-44, Gurugram-122 003 (HR)

NOTICE OF 36TH ANNUAL GENERAL MEETING AND **E-VOTING INFORMATION**

Notice is hereby given that:

- The 36th Annual General Meeting (the 'AGM') of the Company is scheduled to be held on Wednesday, 28th August, 2024 at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM'), to transact the business as listed in the Notice dated 29 July, 2024. In compliance with Circular dated 25th September, 2023, 28th December, 2022, 5th May, 2022, 14th December, 2021 read with Circulars dated 13th January, 2021, 5th May, 2020, 8th April, 2020 and 13th April. 2020 and other applicable Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Circulars dated 7th October, 2023, 5th January, 2023, 13th May, 2022 read with 15th January, 2021 and 12th May, 2020, Securities and Exchange Board of India, the Companies are allowed to hold the AGM through VC/OAVM, without the physical presence of members at a common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC/OAVM to transact the business as set forth in the Notice of the 36th AGM. Shareholders participating through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum under section 103 of the Companies
- In compliance with the said Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report, have been sent to all the Members on 6th August, 2024, whose e-mail addresses are registered with the Company Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at www.jindal.com, website of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com respectively and on the website of the e-voting service provider i.e. National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.
- Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing electronic voting ('e-Voting') facility to the members to enable them to cast their votes electronically. Accordingly, the items of business set forth in the Notice of the AGM may be transacted through electronic voting facilities provided by National Securities Depository Limited (NSDL).
- The facility for voting through electronic means will also be made available at the AGM and only those members, who are present in the AGM and have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, will be eligible to vote during
- Information and instructions for attending the AGM through VC/OAVM and e-voting have been sent to the members through e-ma
- The details of the remote e-voting are as under:
- Date and time of commencement of remote e-voting Saturday 24th August, 2024 (9.00 a.m. IST)
- Date and time of end of remote e-voting Tuesday, 27th August, 2024 (5.00 p.m. IST)
- A person, whose name appears in the Register of Members / Beneficia Owners as on the cut-off date i.e. 21st August, 2024 shall only be entitled to avail the facility of remote e-voting or voting at AGM. The voting rights of shareholder shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company.
- A person who becomes member of the Company after dispatch of the notice of the meeting and holding shares as on the cut-off date, may obtain the user ID and password by following the detailed procedure as provided in the notice of AGM.
- The Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.
- 10. For e-Voting instructions, members are requested to go through the instructions given in the Notice of the AGM. In case of any queries / grievances connected with electronic voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and remote e-Voting user manual for Shareholders available a www.evoting.nsdl.com or Assistant Manager, National Securities Depository Limited, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 or send an email to evoting@nsdl.com or call on 022 48867000 or Mr. J.K Singla, Senior Manager, Alankit Assignments Limited, Alankit House 4E/2, Jhandelwalan Extension, New Delhi-110055, India through email at rta@alankit.com or on Tel. No.: 011-42541234.
- The results of voting on the resolutions set out in the Notice of the AGM shall be declared within 2 working days of conclusion of the AGM. The results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company www.jindal.com and on the website of NSDL immediately after the declaration of result by the Chairman or a person authorised by him and the results shall also be communicated to the Stock Exchanges
- 12. In terms of the Section 91 of the Companies Act. 2013, the Company has fixed the record date 14th August, 2024 for the purpose of determining the members entitled for receiving dividend for the Financial Year 2023-24.

For MAHARASHTTRA SEAMLESS LIMITED

Date : August 6, 2024



Ram Ji Nigam



RAIN INDUSTRIES LIMITED

CIN: L26942TG1974PLC001693

Regd. Office: "Rain Center", 34, Srinagar Colony, Hyderabad-500 073, Telangana State, India. Ph.No.: 040-40401234; Fax: 040-40401214;

Email: secretarial@rain-industries.com / www.rain-industries.com

Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results (Extract) for the Quarter and Half Year ended June 30, 2024

	(Rupees in Millions except per share data)					
	Consolidated					
Particulars		Quarter ended	Half Year ended			Pr. Year ended
	June 30, 2024	March 31, 2024	June 30, 2023	June 30, 2024	June 30, 2023	Dec. 31, 2023
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Revenue from operations	40,941.49	36,702.36	46,271.47	77,643.85	98,806.41	1,81,414.85
Net Profit/(loss) for the period/year (Attributable to Owners of the Company)	(778.82)	(1,458.67)	1,656.45	(2,237.49)	2,710.17	(9,379.06)
Total comprehensive income/(loss) for the period/year [Comprising net profit/(loss) and other comprehensive income/(loss), net of tax] (Attributable to Owners of the Company)	(327 33)	(2,101.97)	673.56	(2,429.30)	1 281 03	(10,506.66)
Paid-up equity share capital	(327.33)	(2,101.37)	075.50	(2,423.30)	1,201.00	(10,500.00)
(Face value of INR 2/- per share)	672.69	672.69	672.69	672.69	672.69	672.69
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	_	-	-	-	72,752.68
Earnings/(loss) Per Share - Basic and Diluted (of INR 2/- each)	(2.31)	(4.34)	4.93	(6.65)	8.06	(27.89)
	Standalone					
Particulars		Quarter ended			Half Year ended	
	June 30, 2024	March 31, 2024	June 30, 2023	June 30, 2024	June 30, 2023	Dec. 31, 2023
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Revenue from operations	304.18	270.63	264.91	574.81	418.52	1,241.48
Net Profit/(loss) for the period/year	(33.27)	(34.01)	352.19	(67.28)	342.32	530.57
Total Comprehensive income/(loss) for the period/year [Comprising net profit /(loss) and other	(00.04)	(0.4.00)	054.00	(07.50)	040.05	500.74
comprehensive income/(loss), net of tax] Paid-up equity share capital	(33.31)	(34.22)	351.92	(67.53)	342.05	528.74
(Face value of INR 2/- per share)	672.69	672.69	672.69	672.69	672.69	672.69
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-	-	8,552.99
Earnings/(loss) Per Share- Basic and Diluted (of INR 2/- each)	(0.10)	(0.10)	1.05	(0.20)	1.02	1.58

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The details of unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company are available on the Company's website www.rain-industries.com, on the BSE Limited's website www.bseindia.com and on the National Stock Exchange of India Limited's website www.nseindia.com.
- 2. The Board of Directors at their meeting held on August 6, 2024 declared an interim dividend of 50% (INR 1 per equity share on face value of INR 2 each), aggregating to INR 336.35.
- 3 The Unaudited Standalone and Consolidated Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 5, 2024 and August 6, 2024 respectively.

For and on behalf of the Board of Directors

Rain Industries Limited N. Sujith Kumar Reddy Director

DIN: 00022383

Place : Hyderabad Date: August 6, 2024

TENDER CARE —

– Advertorial

HUDCO AND RITES LIMITED SIGN MOU TO BOOST INFRASTRUCTURE AND **URBAN DEVELOPMENT IN INDIA**

The Housing and Urban Development Corporation Ltd. (HUDCO) and RITES Limited signed a Memorandum of Understanding (MoU) to establish a strategic partnership aimed

at advancing infrastructure and urban development projects across India. This collaboration marks a significant step forward for both organizations, as they combine their strengths to accelerate the nation's infrastructure development. The



MoU was officially signed by Dr. Sukanya Ghosh, Executive Director (Consultancy Services) HUDCO, and Shri Pankai Chaudhary, Chief Strategy Officer RITES Limited, in the presence of Shri Sanjay Kulshreshtha, Chairman and Managing Director HUDCO, and Shri Rahul Mithal, CMD RITES Limited, and other senior officials.

The MoU establishes a collaborative framework that allows both organizations to take up a comprehensive range of consultancy and fee-based projects. HUDCO will extend finance for a variety of infrastructure projects, while RITES will leverage its consultancy expertise to support projects funded by

WALKATHON ORGANIZED BY PUNJAR AND SIND BANK, NOIDA ZONE, UNDER DEPOSIT **MOBILIZATION DRIVE AT ATTA, SECTOR-18**

Sh Mahesh Sabharwal, Zonal Manager, Punjab and Sind Bank, Noida Zone, organized a walkathon in Atta. Sector-18 under the Denosit Mobilization Drive

Around fifty staff members of the Bank and Zonal Office, under the leadership of worthy Chairman of the Bank, Dr Charan Singh did a 3 km long walkathon and visited all



the small & big shopkeepers, malls, traders etc and make them aware about all the schemes of the Bank like PSB FREEDOM. PSB DHAN KUBER , PSB GAURAV BACHAT, PSB Shubharambh , PSB Udaan , PSB Udhyam Current Account, attractive rates of all Loan Products.

AIBOBOA INAUGURATES STATE-OF-THE-ART TRAINING CENTER AT LUCKNOW

All India Bank of Baroda Officers' Association (AIBOBOA) registered under Indian Trade Union Act 1926 & Recognized by Bank (Affiliated to INBOC / INTUC) inaugurated its state-of-the-art

Learning Centre on 04th August 2024) at Lucknow, with an aim of equipping the bank employees with cutting-edge banking skills and knowledge.



The Chief Guest and Guest of Honour expressed their appreciation and delight to the Zonal Secretary (AIBOBOA) for taking this initiative and contributing to the development of employees' skill sets. The training centre was inaugurated by Chief Guest Shri Prateek Agnihotri, General Manager-HRM, BCC, in the presence of Guest of Honour Shri Samira Ranian Panda, General Manager & Zonal Head, Lucknow Zone, Shri, R K Chatteriee, All India President(AIBOBOA), Shri Prem Kumar Makker, General Secretary (AIBOBOA) and Shri Sandeep Singh, Zonal Secretary (AIBOBOA) along other flag bearers of the Association were also present on this occasion.

RAILTEL AND CYLUS ANNOUNCE STRATEGIC PARTNERSHIP TO **ENHANCE CYBERSECURITY IN INDIAN RAILWAY INFRASTRUCTURE**



RailTel, one of the most trusted end-to-end telecom, IT, and ICT solution providers in India, and Cylus, the leader in cybersecurity for the rail industry, are pleased to announce a strategic collaboration to strengthen the cybersecurity framework of Indian Railways infrastructure. RailTel known for its extensive pan-India optic fiber network and pivotal role in Information and Communications Technology (ICT) services, has partnered with Cylus to integrate and deploy CylusOneTM, Cylus' railspecific cybersecurity solution. This partnership will focus on enhancing the security of railway signaling systems, both trackside, onboard, and SCADA systems within Indian railway

Key Aspects of the Collaboration:

1 Market Expansion: The collaboration will explore the supply of Cylus' state-of-the-art cyber defense technologies for the Indian market. This expansion will enhance cybersecurity in India's railway infrastructure and public transport domains.

2. Professional Services Integration: Cylus will provide professional services to RailTel to facilitate the integration and deployment of the CylusOneTM product into RailTel systems. This integration will be pivotal for enhancing cybersecurity measures in railway signaling, telecom, and other ICT systems.

3. Competence Development: Cylus, in association with RAILTEL's Digital Service Partner, Rail Edutech Pvt Ltd, will provide specialized competence development programs in cybersecurity for railway and industry professionals. This initiative aims to enhance the cybersecurity expertise within the Indian rail sector.

MP TRANSCO ORGANIZED WEBINAR **ON ENVIRONMENT, TREE PLANTATION & WATER HARVESTING**

On the instructions of Energy Minister Shri Pradyuman Singh Tomar, under the tree plantation campaign in the power companies of Madhya Pradesh. Plantation work is organised in all Transmission Line Maintenance (TLM) of Madhya Pradesh Power Transmission Company, 416 Very High Voltage Substations and all the offices of MP Transco in the state including Indore. . To inspire this work, a



Environment Plantation and Water Harvesting



very useful and informative workshop on the topic of "Environment, Tree Plantation, water harvesting program was organized through webinar in Madhya Pradesh Power Transmission Company. This workshop was addressed by the famous environmentalist Dr. Swati Samvatsar and through various slides and examples, benefits of tree plantation, environment and water harvesting were explained.

























चारकोप, कांदिवली (पश्चिम),

सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीर निष्कर्ष विचारात घेणे व मांन्यता देणे याकरित **मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४ रोजी** कंपनीच्य संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या <u>www.rcvp.in</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्

> रॉयल कुशन विनाईल प्रोडक्टस लिमिटेडकरित

सही/ जयेश मोताश

दिनांक: ०५.०८.२०२४ ठिकाण: मुंबई डीआयएन:०००५४२३६

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that Original Agreement for Sale dated 23-04-1997 between Mr Mohamed Nasi Mohamed Rafiq Qureshi therein referred t as the vendor of the One Part and Mi Ahmedul Haque Chaudhary therein referre to as the Purchaser of the other part, respect of schedule premises has been lost misplaced and not traceable in spite of diligent search / efforts has been made so far ccordingly police complaint has beer

lodged with Nagpada Police Station bearing

Lost Report No. 88592 of 2024 date At present my client is co-owner of th schedule premises and assures that the said premises is free from all encumbrances Thus, any person or persons havin ossession of the above mentioned original documents or having any rights by way o sale, exchange, mortgage in any part thereon in title should inform the undersigned within 14 days from the date of publication of this Notice with necessary documentary, evidence of his/her/their claims. If objection or claim is not received within stipulated time period o 14 days then my client is free to deal with the same and claims of such person/s will be deemed to have been waived off, abandone

and/or treated as null and void hereafter SCHEDULE OF PREMISES
Residential premises bearing Flat No. 201
2nd Floor, A Wing, Soonawala Apartment 13/15 Arab Lane, Grant Road, Mumba ADV. USMAN A. SELIYA

B/7, Rangwala Building, Dr. E. Moses Road, Jacob Circle, Mumbai-400 011 ate: - 07-08-2024 Advocate fo Mr. Mohammad Yakub Dastagir Khan Mrs. Shaheen Bano Yakub Khan एम /पश्चिम विभाग बृहन्मुंबई महानगर पालिक कार्यालय शरदभाऊ आचार्य मार्ग चेंबूर मुंबई 400071

हरवले आहे

पत्त्यावर पाठवुन देणे किंवा वकीलांशी

सही/— ॲड. बी.ए. तायडे

PUBLIC NOTICE

name is JOAO GONCALVES. His Date of Death is 13/04/1993

जाहीर नोटिस

सनील वाडेकर, खोली क्रं 8. चाळ क्र E /5. खारदेव -नगर घाटला, चेंबूर हि खोली श्रीमती सरूबाई बबन वव्हाण यांचे कडून घेतलेली असून सादर घर नावाव करण्याकरिता मी मालमत्ता अधिकारी एम / पश्चिम कार्यालय यांचे कडे अर्ज केलेला आहे**.** श्रीमती सरूबाई बबन चव्हाण यांचा ठावठिकाणा मला माहित नसल्याने मी त्यांचेकडून घेतलेल्या खोलीचे कागदपर्र नोंदणी करू शकत नाही. तरी सदर खोलीच्या इस्तातारणा बाबत कोणाचीही काही हरकत असल्य ऱ्यांनी मालमत्ता अधिकारी एम /पश्चिम विभा बृहन्मुंबई महानगर पालिका कार्यालय शरदभाऊ आचार्य मार्ग चेंबूर मुंबई 400071 येथे त्यांची हरकत

श्रीमती प्रीती सुनील वाडेकर

जाहीर सूचना

मर्वमामान्य जनतेम येथे मचना देण्यात येत आहे की माल थी. महेश भास्कर काळे व श्रीमती सविता महेश हे फ्लॅट क्र.३०६, ३रा मजला, रश्मी पार्क कोहौसोलि एस.व्ही. रोड, साई मंदिराजवळ, भाईंदर (पुर्व), ता. व जि. ठाणे-४०११०५, क्षेत्रफळ ३८७ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र या जागेचे संयुक्त मालक होते आणि त्यांच्या नावे अनुक्रमांक ०९१ ते ०९५ अंतर्गत भागप्रमाणपत्र क्र.०१९ होते, जे त्यांनी श्री. देवकिशन रामगोपाल व्यास यांच्याकडून दिनांक १९.१२.२००८ रोजीचे दस्तावेज ब्र ीएनएन-४/१०६८९/२००८ नुसार नोंद दिनां १९.१२.२००८ रोजीच्या करारनामानुसार खरेदी केले होते नदर **श्री. देवकिशन रामगोपाल व्यास** यांनी सदर फ्लॅर रश्मी बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स यांच्याकडून दिनांक ०७.१०.१९९७ रोजीचे करारनामानुसार खरेदी केले होते श्रीमती सविता महेश काळे यांचे भाईंदर, ठाणे येथे दिनांक २७.०१.२०२३ रोजी निधन झाले, त्यांच्या परचात श्री. महेश भास्कर काळे (पती), श्रीमती प्रिया गौरव कुरळेकर (विवाहीत मुलगी) हे कायदेशीर वारसदार असून मालक म्हणून सदर फ्लॅटमधील त्यांचे ५०% शेअर्स वापर, प्राप्त व ारसा अधिकार आहे. दिनांक २७.०५.२०२४ रोजीचे स्तावेज क्र.टीएनएन-४/९९८२/२०२४ नुसार नोंद असलेले देनांक २७.०५.२०२४ रोजीचे मक्तता करारनामानसार सद श्रीमती प्रिया गौरव कुरळेकर यांनी सदर जागेबाबत त्यांचे अविभाजीत शेअर माझे अशील अर्थात श्री. महेश भास्कर काळे यांच्या नावे मक्त केले आणि तेव्हापासन माझे अशीव श्री. महेश भास्कर काळे यांच्याकडे एकमेव मालक म्हणू सद्र प्लॅटचा वापर, वहिवाट व ताबा आहे आणि माझ्य अशिलांना भावी खरेदीदाराकडे सदर फ्लॅट विक्री/हस्तांत **करण्याची इच्छा आहे**.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबन मालकीत्व नारण निधभार, वारसाहक इत्यादी स्वरुपात काही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सद गवश्यक दस्तावेजांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाश तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्यागे किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल. ठिकाण: मुंबई दिनांक: 0७.0८.२०२४

रमेश चंद्रा तिवा (वकील उच्च न्यायालय, मुंबई) कार्यालय: १२९, ए-विंग, आपली एकता कोहौसोलि., लिला हॉटेलजवळ, नवपाडा, मरोळ नाका

PUBLIC NOTICE

I, **ELENA BARBOSA** D/o MARIA ANTONIA FERNANDES R/o 6 Glory Apartment, I.C.Colony Road, Near Corporation Bank, I C Colony, Borivali West, Mumbai 400103 declare that my mother's name is wrongly mentioned in some of my documents as MARY GONSALVES werein his actual name is MARIA ANTONIA FERNANDES. His Date of Death is 04/08/2010.

सार्वजनिक सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील श्रीमती विद्या विवेक पारेकर आणि श्री. विवेक पंडितराव पारेकर, यांनी संयुक्त मिळून कल्याण डोंबिवली महानगरपालिका, डोंबिवली विभाग, कल्याप पांच्या हद्दीत असलेल्या जमिनीच्या खुल्या बिनशेर्त मखंडावर बांधण्यात आलेल्या सीटीएस क्र. ८५६ ू तर्व्हे क्रमांक ९३ हिस्सा क्र. भाग गाव- आयरे, आयरे रोड, डोंबिवली (पूर्व), या परिसरातील सद्गुरु कुटीर या इमारतीमधील निवासी सदनिका क्रमांक १०१ पहिला मजला एकूण क्षेत्र सुमारे ४९५ चौ.फूट सदगुर कन्स्ट्रक्शन चे एकमेव मालक श्री जगदीश शिवानंद वाघ यांच्या कडून खरेदी घेण्याचा मानस असून देनांक १५ १० २०१३ रोजी दस्त क्र. ४९९२ . २०१३ द्वारे साठेखात / अग्रीमेंट फॉर सेल / करा nरून सदर दस्त हा दुय्यम निबंधक कार्यालय . pल्याण - ३ मध्ये नोंदणी करून ठेवले असून तदनंतर सदगरु कन्स्टक्शन चे एकमेव मालक 🦻 नगदीश शिवानंद वाघ[े]यांचा आकस्मित सन २०१९ प्ताली मत्य झाला असन सदर अपर्ण राहिलेल व्यवहार पूर्ण करण्यासाठी आम्ही कै. श्री जगदीश शिवानंद वाघ यांचे वारासदारांशी पुढील व्यवहार करून खरेदी करून सदर सदनिकेचा खुला ताबा घेऊन आमचे अशील अपूर्ण व्यवहार पूर्ण करू इच्छितात आमच्या अशिलाद्वारे या सार्वजनिक सूचनेद्वारे कोणत्याही स्वरूपाचे हक्क हितसंबंध अधिकार गहाण द्मन लिन भाडे पट्टा बोजा कब्जा विसार पावर्त साठेखत अन्न वस्त्र मृत्युपत्र बक्षीस पत्र जनरल मुखत्यार पत्र वगैरे अगर कोणत्याही स्वरूपारे , स्तऐवजाचे हक्क अधिकार प्राप्त होत असल्यार प्रथवा कोणते हक्क हितसंबंध असल्यास संबंधित इ्समांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) देवसांच्या आत आमच्या खालील नमूद पत्त्याक स्तऐवजा सोबत लेखी हरकती नोंदवाव्यात. परस्प ार्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या हरकतींचा विचार केल जाणार नाही याची नोंद घ्यावी वरील मुदतीत कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत न ऑल्यास वर नमूद केलेली मिळकत ही निर्वेध असल्याच दाखला देण्यात येईल याची नोंद घ्यावी कळाव

ॲड. समीर एस. विसपुते नाः प्रत्यान, राजा देनांक ०७.०८.२०२४ अंड. समीर एस. विसपुते ए००२, ओम रेसिडेन्सी, खंबाळपाडा, डोंबिवली पूर्व - ४२१२० १. मोबाईल - ८२८६०००८८८ अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९

ता. कल्याण. जि. ठाणे

सही/-

ertificate no 16 for 5 (five) ordinary shares pearing Distinctive no. 76 to 80 of Neelshilp Cooperative Housing Society Ltd standing in he names of Sam Charles Clitus & Kalpana Nayak Clitus have been reported lost/ stoler and that an application for issue of Duplicate Certificate in respect thereof has been made the society at 62V8+5PG, Neel Shilp, Kalher Bhiwandi Maharashtra 421302 to whom objection if any, against issuance of such Duplicate Share Certificate should be nade within 15 days from the date of publication of this notice in writing to the ociety.

PUBLIC NOTICE

OTICE is hereby given that the shar

Secretary

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given on behalf of my client MRS. KAJAL HIREN SHAH (Daughter of Late ROHIT DEVJI GOGRI), for inviting a claim objection in respect of Flat No. 806, on the 8th Floor, of building no. C-1 of society LOK EVERST CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, situated at Lok Everes Complex, J. S. D. Road, Mulund West Mumbai-400080, admeasuring abou 96.19 Sq. Mtr. i.e., 1035 sq. Ft. Built up Area and thereaboute constructed upon local begins and thereabouts, constructed upon land bearing Survey No. 295 (part), 274 (part) & 275 (part) corresponding to C.T.S No. 661(part), in the Revenue Village- Mulund, Taluka- Kurla, within limits of Joint Sub-Registrar, Suburban District of Mumbai, (hereinafter called as District of Mumbai, (hereinafter called as The Said Flat").
Originally, 1)MS.BHARTI ROHIT GOGRI & 2) late MR.ROHIT DEVJI GOGRI had purchased the said Flat from the developer by executing a registered Agreement for Sale dated23/03/2005. bearing registered Advancement no. BDR7-2088-2005, dated 31/03/2005. That there after the late MR.ROHIT DEVJI GOGRI died intestate on 04/04/2013 leaving behind his legal heirs and representatives anmely 1) MS. BHARTI ROHIT GOGRI (Wife of Late ROHIT DEVJI GOGRI) & 2) MRS. KAJAL HIREN SHAH (Daughter of Late ROHIT DEVJI GOGRI) as his only surviving legal heirs. That now MS. BHARTI ROHIT GOGRI has executed a registered RELEASE DEED dated 05/08/2024,

a registered RELEASE DEED dated 05/08/2024, bearing registered document No. KRL3-17612-2024 in favour of my clientie, MRS. KAJAL HIREN SHAH and thereby she discharged/released her all the right, title, and interest which she inherently received in succession from Late ROHIT DEVJI GOGRI, in respect of the said flat, That MRS. KAJAL HIREN SHAH is going to apply to the society for the transfer of the shares of late MR.ROHIT DEVJI GOGRI with respect to the said Flat in her name as per Release Deed dated 05/08/2024. Any person/s having any claim/objection again or in respect of the said Flat or part thereof the said Flat or part

rescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased viz late MR.ROHIT DEVJI GOGRI, in the capital/property of the society in such manner as is provided under bye-laws of the society, as per the released deed dated 05/08/2024 in the name of MRS. KAJAL HIREN SHAH the name of MRS. KAJAL HIREN SHAH
without reference or regard to any such
purported claim or interest in the said Flat
which shall be deemed to have been waived
for all intents and purposes and no binding
upon my client and prospective purchases.

Date:07/08/2024 Place: Mumbal
Sd/SATYAM R. DUBEY
ADVOCATE HIGH COURT

जाहीर नोटीस

माझे अशिल श्री.गणेश नारायण पाटील हे कै.नारायण आदितवार पाटील यांचे कायरेशीर वासस आहेत. माझे अशिलाचे वडील नाराचण आदितवार पाटील हे मिळकत क्र. एअर-डीआयर्की-०१७० असेसमेंट ॲबस्ट्रक्ट अकाऊंट नं. एआय००००-३३३९५५, एसी हाऊस, सिटी सर्वे नं.

सर्वे नं. क्षेत्र गाव १४३ १२५.२० चौ. मी. दिवे मौजे दिवे तरफे खैरणे, नवी मुंबई, ता. जि. रायगड चे मालक होते. माझ्या अशिलाचे वडील नारायण अदितवार पाटील यांचे दिनांक १९.१०.१९९८ रोजी निधन झाले आहे आणि माझ्या अभिलाची आई हालीबाई नारायण पाटील हयांचे अगोदरच निधन झाले आहे. अशा प्रकारे माझे अशिल श्री.गणेश नारायण पाटील (मलगा) हे कै.नारायण मदितवार पाटील यांचे एकमेव कायदेशीर वारस आहेत. या कायदेशीर वारमांव्यतिरिक्तः उपरोक्त फ्लॅरवरील हक्क शीर्षक, हिस्सा आणि/किंवा स्वारस्यावर कोणताही दाव असल्यास त्याने/तिने ही नोटीस जारी केल्यापासन देवसांच्या आतु माझ्याशी संपर्क साधावा. विहित मुदती उपरोक्त सदनिकेतील मृत व्यक्तिच्या हिश्याबाबत कोणतेही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर्, वरील व्यक्तींशिवाय कै.नारायण आदितवार पाटील यांचे अन्य कायदेशीर वारस नाहीत असे मानले जाईल.

Adv. Shital Kadam Chavan Date:07/08/2024 (Advocate High court) Office: B-101, Shri Sai Samarth CHS. Kharigaon, Azad Chawk, Kalwa, Thane - 40065

PUBLIC NOTICE

Notice is issued on behalf of my client Mr. Prem

Ramesh Barot who became the owner of the scheduled flat by an Agreement for Sale dated 09.07.2024 registered under Sr. No. BRL-6/ 14995/ 2024 from Mr. Aman Pant and Ms. Deepti Sharma It has come to the knowledge of my clients that a chain Title Deed of the schedule flat i.e. the Original Agreement dated 09.02.2000 executed by and between Mr. Ashok Vaidnath Thakur of the One Part and Ketan Chandrakant Doshi and Parul Ketan Doshi of the Other Part is lost misplaced or stolen. Any person/ organization with any claim or interest in the schedule property or in possession of the said lost title deed is/ are equested to contact my office within seven days of the publication of this notice failing to which my client will proceed with valid, marketable, absolute and unencumbered title of the schedule properly Schedule of the Property/ Flat:

मुंबई लक्षदीप 🔇

Flat No. D/ 616, 6th floor, D Wing, Bldg No. 3 knowr as Veena CHSL, Pahadi Goregaon , Nr. Goregaor Bus Depot, Goregaon West, Mumbai -400104 Adv. Bavadeepika Shetty (Advocate High Court) Gala No.7, Bldg A-2, Ideal CHSL, Sector-6, Shantinagar, Mira Road East, Thane-401107

कार्यालयाचा पत्ताः सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई १ला मजला, सास्मीरा इमारत, सास्मीरा रोड,

डॉ. ॲनी बेझट रोड, वरळी, मुंबई- ४०००३०

चौकशीची जाहीर नोटीस सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई.

(महाराष्ट्र सार्वजनिक विशस्त व्यवस्था अधिनिमय १९५० च्या कलम २२- नियम ७ व ७ अे वाचावे) बदल अहवाल क्रं.: ACC/II/4488/2024

ज्याअर्थी महाराष्ट्र संपादक परिषद मुंबई, नोंदणी क्रं. एफ-२९५४२ (मुंबई) या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेचा सादरकर्ता विश्वस्त श्री. प्रकाश बापूराव कुलथे यांनी

सदस्य १२. एकनाथ गंगाधर बिरवटकर - सदस्य १२. एकनाथ गंगाधर बिरवटकर - सदस्य १३. चंद्रकांत गणपत शेवाळे - सदस्य	ACC/II/4488/2024 बदल अर्ज स.ध.आ२ यांच्या कार्यालयात दाखेल केलेला आहे.					
१. प्रकाश गोपाळराव पोहरे - अध्यक्ष २. यशवंत हरी पाध्ये - कार्याध्यक्ष ३. विनोद (शंकर) विठ्ठल कुलकर्णां -						
[१. प्रकाश गोपाळराव पोहरे - अध्यक्ष २. यशवंत हरी पाध्ये - कार्याध्यक्ष ३. विनोद (शंकर) विठ्ठल कुलकर्णी - उपाध्यक्ष ४. कृष्णा चंडीदास शेवडीकर - उपाध्यक्ष ५. अजित रामकृष्ण म्हात्रे - सचिव ६. उल्हास शांताराम घोसाळकर - सदस्य ७. प्रदीप प्रभाकर देशपांडे - सदस्य ८. वसंत विश्वासराव सुईखंडकर - सदस्य ९. रमेश गंगाधर खोत - सदस्य १९. रामप्रसाद श्रीकृष्णजी खंडेलवाल - सदस्य	१. प्रकाश गोपाळराव पोहरे - अध्यक्ष २. प्रकाश बापूराव कुलाथे - कार्याध्यक्ष ३. संजय ज्ञानू मलमे - उपाध्यक्ष ४. कृष्णा चंडीदास शेवडीकर - उपाध्यक्ष ५. अनंत यशवंत पाध्ये - सचिव ६. उल्हास शांताराम घोसाळकर - सदस्य ७. प्रदीप प्रभाकर देशपांडे - सदस्य ८. वसंत विश्वासराव सुईखेडकर - सदस्य १. रमेश गंगाधर खोत - सदस्य ११. रामप्रसाद श्रीकृष्णजी खंडेलवाल - सदस्य १२. एकनाथ गंगाधर बिरवटकर - सदस्य				

उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो सहाय्यक धर्मादाय आयक्त २. यांनी ०२/०७/२०२४ रोजी तात्पुरता स्वीकृत केलेला आहे. त्याअर्थी हितसंबंध असलेल्या सर्व संबंधित लोकांना सदर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप/हरकत घ्यावयाची असल्यास आपण आपली हरकत सदर जाहिर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसाचे आत साहाय्यक धर्मादाय आय्क्त -२ यांचेसमोर दाखल करावी. अन्यथा, सदर अहवालास आपली काहीही हरकत नाही असे समजून सदर बदल अहवालावरती अंतीम आदेश करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

आज दिनांक ०५ माहे ऑगस्ट २०२४ रोजी माझ्या सहीनिशी व धर्मादाय आयुक्तांच्या शिक्यानिशी दिली.



अधिक्षक (न्यास) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई यांचेकरिता

सही/-

जिंदाल ड्रिलिंग आणि इंडस्ट्रीज लिमिटेड

(डी.पी. जिंदाल ग्रुप कंपनी)

सीआयएन : एल२७२०१एमएचँ१९८३पीएलसी२३३८१३ **नोंदणीकृत कार्यालय:** पाईप नगर, गाव- सुकेली, एन.एच.१७, बी.के.जी. रोड, तालुका रोहा, जि. रायगड - ४०२१२६, महाराष्ट्र. दूर.:०१२४-४६२४१०९ ई-मेलः secretarial@iindaldrilling.in वेबसाईटः www.jindal.com कॉर्पोरेट कार्यालयः प्लॉट क्र.३०, संस्थात्मक सेक्टर ४४, गुरुग्राम-१२२००३, (एचआर) अंतरिम कॉर्पोरेट कार्यालय: प्लॉट क्र.१०६, संस्थात्मक सेक्टर - ४४, गुरुग्राम-१२२००३ (एचआर

४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-वोटिंग माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की,

कंपनीची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') बुधवार, २८ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३:०० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') अन्य दृकश्राव्य माध्यम ('ओएव्हीएम') द्वारे, दिनांक २९ जुलै, २०२४ च्या सूचनेमध्ये सूचीबद्ध केल्यानुसार व्यवसायावर विचार विमर्श करण्याकरिता होणार आहे. परिपत्रक दिनांक २५ सप्टेंबर २०२३, २८ डिसेंबर २०२२, ५ मे, २०२२ १४ डिसेंबर २०२१ सहवाचिता परिपत्रक दिनांक १३ जानेवारी, २०२१, ५ मे, २०२०, ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० च्या परिपत्रकांचे पालन करून सहवाचिता सहकार मंत्रालयाने जारी केलेली परिपत्रके आणि दिनांक ७ ऑक्टोबर २०२३, ५ जानेवारी, २०२३, १३ मे, २०२२ सहवाचिता १५ जानेवारी २०२१ आणि १२ मे २०२० ची परिपत्रके, सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, कंपन्यांना धारण करण्याची परवानगी आहे. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएम सामान्य ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय. कंपन्यांना सामान्य ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएम आयोजित करण्याची परवानगी आहे. म्हणून, ४० व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जात आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्येच्या उद्देशाने व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सहभागी होणाऱ्या भागधारकांची

या परिपत्रकांचे पालन करून, एजीएम आणि वार्षिक अहवालाच्या सूचनांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती, ६ ऑगस्ट, २०२४ रोजी सर्व सदस्यांना पाठवल्या गेल्या आहेत. ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदणीकृत आहेत. ही कागदपत्रे कंपनीच्या www.iindal.com वर. स्टॉक एक्स्चेंजची वेबसाइट. म्हणजे बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) वर अनुक्रमे www.nseindia.com वर उपलब्ध आहेत आणि www.evoting.nsdl.com येथे ई-मतदान सेवा प्रदात्याच्या वेबसाइटवर

म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) वर. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) अधिनियम २०१५ चे नियम ४४ नुसार, कंपनी सदस्यांना इलेक्ट्रॉनिक मतदान ('ई-व्होटिंग') सुविधा पुरवत आहे जेणे करून ते त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करू शकतील.

त्यानुसार, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधांद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायाच्या बाबींवर विचारविमर्श केला जाऊ शकतो.

एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि जे सदस्य एजीएममध्ये उपस्थित असतील आणि त्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मत दिले नसेल आणि अन्यथा त्यांना असे करण्यार प्रतिबंधित केले जाणार नाही, ते एजीएम दरम्यान मतदान करण्यास पात्र असेल.

व्हीसी/ओएव्हीएम आणि ई-वोटिंगद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी माहिती आणि सूचना सदस्यांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत.

रिमोट ई-व्होटिंगचे तपशील खालीलप्रमाणे आहेत: - रिमोट ई-मतदान प्रारंभाची तारीख आणि वेळ - शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४ (स.९.००वा. भाप्रवे) - रिमोट ई-व्होटिंग समाप्तीची तारीख आणि वेळ - मंगळवार, २७ ऑगस्ट,

२०२४ (सायं.५.०० वा. भाप्रवे) एखादी व्यक्ती, ज्याचे नाव सदस्य/ लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच २१ ऑगस्ट, २०२४ रोजी दिसते तीच केवळ एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा मतदानाच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. भागधारकांचे

मतदानाचे अधिकार कंपनीच्या भरणा केलेल्या इकिटी भाग भांडवलात त्यांच्याकडे असलेल्या इकिटी शेअर्सच्या प्रमाणात असतील. सभेची सूचना पाठवल्यानंतर आणि कट ऑफ तारखेला शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीची सदस्य होणारी व्यक्ती, एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या तपशीलवार

प्रक्रियेचे अनुसरण करून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. सभेपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले सभासद एजीएमला उपस्थित राह्

शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.

१०. ई-वोटिंग सूचनांसाठी, सभासदांना विनंती आहे की त्यांनी एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करावे. इलेक्ट्रॉनिक मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका/ तक्रारींच्या बाबतीत, सदस्य भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी रिमोट ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह् शकतात www.evoting.nsdl.com किंवा सहाय्यक व्यवस्थापक, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ४था मजला, 'ए' विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०००१३ किंवा evoting@nsdl.com वर ईमेल पाठवा किंवा ०२२ ४८८६७००० वर कॉल करा किंवा श्री. जे.के. सिंगला, वरिष्ठ व्यवस्थापक, अलंकित असाइनमेंट्स लिमिटेड, अलंकित हाऊस, ४ए/२, झंडेलवालन एक्स्टेंशन, नवी दिल्ली-११००५५, भारत ई-मेल rta@alankit.com वर ईमेलद्वारे किंवा दूरध्वनी क्रमांक: ०११ - ४२५४१२३४ द्वारे.

.१. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर मतदानाचे निकाल एजीएम संपल्यानंतर २ कामकाजाच्या दिवसांत घोषित केले जातील. तपासणीसांच्य अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या www.jindal.com वेबसाइटवर आणि एनएसडीएल च्या वेबसाइटवर अध्यक्ष किंवा त्यांनी अधिकृत केलेल्या व्यक्तीने निकाल घोषित केल्यानंतर लगेचच टाकले जातील आणि निकाल स्टॉक एक्स्चेंजला देखील कळवले जातील.

१२. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ नुसार, कंपनीने आर्थिक वर्ष २०२३-२४ करिता लाभांश प्राप्त करण्यासाठी पात्र सदस्य निश्चित करण्याच्या उद्देशाने दि.१४ ऑगस्ट २०२४ ही नोंद तारीख निश्चित केली आहे.

ठिकाणः गुरुग्राम

जिंदाल ड्रिलिंग ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही/

CREDO BRANDS MARKETING LIMITED

B 8, MIDC Central Road, Marol, Next to MIDC Police Station, Andheri (E) Mumbai - 400093, Maharashtra, India | **Tel. No.**: +91 22 6141 7200 Email: investorrelations@mufti.in | Website: www.credobrands.in CIN: L18101MH1999PLC119669

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the

	quarter ended June 30, 2024						
Ī		(All amounts in ₹ Millions, unless otherwise stated					
١		Standalone			Consolidated		
١	Particulars	Quai	Quarter Ended		Quarter Ended		
١		30-06-2024	30-06-2023	30-06-2024	30-06-2023		
١	Total revenue from operations	1,238.87	1,184.90	1,238.87	1,184.90		
	Profit before tax	130.52	113.11	130.52	113.12		
	Net profit after tax	97.70	85.74	97.70	85,75		
	Total Comprehensive Income	98.13	84.98	98.13	84.99		
١	Paid-up equity share capital (face value ₹ 2 per share)	129.08	128.60	129.08	128.60		
١	Other Equity*						
١	Earning per share (face value ₹ 2 per share) (not annualised)						
١	Basic in ₹	1.52	1.33	1.52	1.33		
١	Diluted in ₹	1.52	1 33	1.52	1 33		

respectively. 1. The Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2024, have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective

* Standalone and Consolidated Other Equity as at March 31, 2024 was 3,287.44 Millions and 3,287.73 Millions,

meetings held on August 06, 2024. 2. The above is an extract of the detailed format of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above Financial Results are available on the website of the Company i.e., www.credobrands.in and websites of the Stock Exchanges, viz., www.bseindia.com and www.nseindia.com. For Credo Brands Marketing Limited

Place :- Mumbai Date :- August 06, 2024

अंतर्गत त्यांची थकबाकी भरावी.

Kamal Khushlani Chairman and Managing Director

BAJAJ FINSERV

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड कॉपॉरेट कार्यालय: सेरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत ५ वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र ४१९०१४.

शाखा कार्यालयः १ला मजला, मार्तिकः अल्पालयः निर्माणकार्यात् अलागात् अलागात् कार्यालयः १००० । शाखा कार्यालयः १ला मजला, मार्तिकः मार्तिक विजय पेट्रोल पण्ट्या बाजूला, भुसावळ रोड. जामनेर, महासाह ४२४४०६. शाखा कार्यालयः ध्वा मजला, सुमेर प्लाझा, युनिट क्र.७०२, मरोळ मरोशी रोड, संकस्थ पाडा वेल्केअर सोसायटी, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४००५९, भारतः शाखा कार्यालयः सी/४ प्लॉट क्र.१२, कोहिन्स् इस्टेट ही.सो., मुला रोड, कमल नयन बजाज गार्डन जवळ, वाकडेवाडी, पुणे - ४११००३. सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना

मे. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे अधिकृत अधिकारी म्हणून अधोस्वाक्षरी केलेले, याद्वारे कर्जदार/सह-कर्जदारांना पुढील सूचना देते जे त्यांचे दायित्व पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले आहेत म्हणजे मुदुलाची परतफेड करण्यात तसेच तेथे जमा झालेले व्याज आणि इतर शुल्क भरण्यास असमर्थ ठरले आहेत. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने त्यांना गृहकर्ज/मालमतेवरील कर्जे दिली आहेत आणि परिणामी कर्जे नॉन परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आली आहे. त्यानुसार, त्यांना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३ (२) अन्वये सुचना पाठविण्यात आल्या होत्या आणि त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्यांवर त्याबाबतचे नियम जारी करण्यात आल् होते, परंतु त्या परत केल्या गेल्या नाहीत/ वितरीत केले नाही, जसे की कर्जदार/सह-कर्जदारांना या प्रकाशन सूचनेद्वारे सूचित केले जाते/सूचिवले जाते की त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या कर्ज सुविध

जामिनदाराचे नाव व पत्ता		प्रातभूत / तारण स्थावर मालमत्ता/ लागू मालमत्तचा पत्ता	आणि रक्कम
	शाखा : जामनेर कर्जं ब्राते क्र.एव४एक्स३एक्एलडी०२१७२४३ आणि एच४एक्स३एक्एलटी०२२५७३५ १. विजय ताराजंद जोशी (कर्जंदार) २. पूजा विजय जोशी (सह-कर्जंदार), पत्ता-वाकोड, ता.जामनेर, हनुमान मंदिराजवळ, जळगाव-४२४२०५.	बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड असे वर्णन केले आहे: जिल्हा व जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत नॉदणीकृत, तालुका पंचायत समिती जामनेर, मौजे वाकोद ग्रामपंचायत, ग्रामपंचायत आर एच क्रमांक १०९, घर क्र. १०९ चे एकूण क्षेत्रफळ ७५०-०० ची.मी. लांबी कंदी: पूर्व-पश्चिम वाजू २०-०० फूट, उत्तर - दक्षिण बाजू ३७-५ फूट आणि चतिसमा - पूर्व - शेतजमीन, पश्चिम - खुली जागा, उत्तर - अमोल बाविस्कर यांचे घर, दक्षिण - मनोज आगळे यांचे घर	३० जुलै २०२४ इ.११,०८,५४८/- (रुपये अकरा लाख आठ हजार पाचशे अड्डेचाळीस फक्त)

१. अमित जयवंत कदम (कर्जदार) **२. जाई अमित कदम** (सह-कर्जदार) . गत्ता-प्रकाश पतिया भगत चाळ, खोली क्र.२, जय भवानी माता मार्ग अंबोली, अवदूत कॉम्प्युटर एज्युकेशन च्या पुढे, रमेश नगर, अंधेरी रेल्वे, मुंबई-४०००५८.

कर्ज खातेँ क्र.एच४०५एचएलटी०१८५७६४ आणि एच४०५एचएलडी०१८४१६५

सिटी, ४३० चौ. फूट., बेअरिंग सर्व्हें क्रमांक ५५/१, खडकपाडा कल्याण, गाव - बारावे, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०१

बिग्र शेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड असे वर्णन केले

आहे: फ्लॅट क्र. ३०४. ३रा मजला. इमारत क्र. ई२. रॉयल सिटी

फेनेल, गट क्र.१८३, मौजे, कळभे, ता. शहापूर, ठाणे महाराष्ट्र

बिग्र शेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड असे वर्णन केले

आहे: फ्लॅटक्रमांक ७०३, ७ वा मजला, सी - टाईप, निरज

शहाहत्तर हजार सातशे दह फक्त) २९ जुलै २०२४ **रु.२९,५८,८५६/-** (रुपये एकोणतीस लाख अञ्चावन्न हजार

आठशे छपन्न फक्त)

दोन हजार पाचशे साट

फक्त)

२९ जलै २०२४

रु.३२,७६,७१०/-

(रुपये बत्तीस लाख

शाखा : मुंबई, कर्ज खाते क्र.एच४०५एचएचएल१२२७९३६ आणि एच४०५एचएलटी१२३०३१९ १. जब्बार जलिल शेख (कर्जदार) २. शेहनाज जब्बार शेख (सह-कर्जदार) पत्ता - फ्लॅट क्र.ई२ ३०४, फेनेल ई२, रॉयल सिटी एस क्र.१८३, ठाणे, महाराष्ट्र-

कर्ज खाते क / कर्जटार / मह-कर्जटार /

शाखा : पुणे, कर्ज खाते क्र.एच४०२डीएचबी०१२२२०४ आणि एच४०२डीएचटी०१२२२०५ १. सुनिल आर खर्षे (कर्जदार) २. विद्या सुनिल खर्षे (सह-कर्जदार) पत्ता- अ.क्र.११६-२, साईसमृध्यी फ्टोटक,६०८, देहू, दी-पुणे, फतातल बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड असे वर्णन केले आहे: जिमनीचे वर्णन - जमीनीचे क्षेत्रफळ सुमारे ००एच ३४आर, एस.क्र.११६/२ चा भाग असल्याने, गाव चोवीसवाडी हवेली, जिल्हा. पुणे आणि आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीत आणि

२६ जुलै २०२४ **रु. २७,०२,५६०/-**(रुपये सत्तावीस लाख

नोंदणी उपजिल्हा ता. हवेली, जिल्हा. पुणे येथील सर्व भाग व खंड आणि चतुसिम - पूर्व - साखरडे महाराजांची मालमत्ता, दक्षिण ⁻ एस. क्र. ११६/३, ११६/४, ११६/ हवेली, जिल्हा पुणे, आळदी (एमसीएल), ता-खेड, पुणे, महाराष्ट्र-५, १९६/६, पश्चिम - दुबुगाव - चोवीसवाडी हब, उत्तर - सुंदर असोसिएट्स मालक तानाजी बबन तळेकर यांची मालमता. ३०आर अ.क्र. १९६/१, १९६/२. अपार्टमेंटचे वर्णन - अपार्टमेंट क्रमांक् ६०८, ६वा मजुला, योजना - संस्कार समृद्धी, कारपेट क्षेत्र

३६५.११ चौ. फूट म्हणजे ३३.९३ चौ. मीटर.

सुचनेच्या बदली सेवेकरिता हे पाऊल उचलले जात आहे. वरील कर्जदारांना आणि/किंवा सह-कर्जदार, जामीनदारांना ही सुचना प्रकाशित झाल्यापासून ६० दिवसांच्या आत भविष्यातील व्याजासह थकबाकीची देवके द्यावीत असा सह्य देण्यात आला आहे (बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडकडे उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही योग्य उपायाचा पूर्वग्रह न टेवता) प्रतिभूत मालमत्ता/तारण ठेवलेल्या मालमतेचा तावा घेण्याकारता पुढील पावले सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रकशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ऑण्ड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंट्रेस्ट ऑक्ट, १००२ च्या कलम १३(४) च्या तरतुर्वीनुसार सुरू केली जातील. उपरोक्त नाव असलेल्या पक्षांना देखील उपरोक्त मालमतेमध्ये दुरावू नका, तृतीय पक्षाचे हित निर्माण करण्याचा सङ्घा देण्यात आला आहे. ज्यावर बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडचा प्रभार आहे.

४२१६०१.

देनांक : ०७ ऑगस्ट २०२४ ठिकाण: महाराष्ट्र

दिनांक : ०६ ऑगस्ट २०२४ 🎵 🖺 🗛 👢 बिनाया कुमार दाश कंपनी सचिव

मार्च २०२४, कंपनीच्या आगामी एजीएममध्ये घोषित करेल.

आयटीडी सीमेन्टेशन इंडिया लिमिटेडकरिता सही/-राहुल नेओगी कंपनी सचिव दिनांक: ०५ ऑगस्ट, २०२४ सदस्यत्व क्र.ए१०६५३

राज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर नोटिस ताराचंद परिहार, दुकान क्रं 1, चाळ क्र C, खारदेव नगर घाटला, चेंबूर हे दुकान श्री नरोत्तमलाल माणिकलाल ओझा यांचे कडून घेतले असून सदर दुकान नावावर करण्याकरिता मी मालमत्ता अधिकारी एम / पश्चिम कार्यालय यांचे कडे अर्ज केलेला आहे. श्री. नरोत्तमलाल माणिकलाल ओझा चव्हाण यांच ठावठिकाणा मला माहित नसल्याने मी त्यांचेकङ् घेतलेल्या दकानाचे कागदपत्रे नोंदणी करू शकत नाही तरी सदर दुकानाच्या हस्तातारणा बाबत कोणाचीही काही हरकते असल्यास त्यांनी मालमत्ता अधिकारी

येथे त्याची हरकत 15 दिवसात दाखल करावी **सही** श्री. कमलेश ताराचंद परिहार

श्री. सुरडकर सुखदेव यशवंत., वय ५४ वर्षे. सदनिका/मिळकत:— बि.नं. ०२, रुम नं. ७०६, विंग—बी, कुर्ला जयहिंद बुध्दविकास एसआरए को.ऑ.हौ. सोसायटी लि, जागृती नगर, कुर्ला—पूर्व, मुंबई-४०००२४, नमुद पत्त्यावरील सदनिकेचे शेअर सर्टिफिकेट कं. ०२/१२१, भाग-०१२२६ ते ०१२३०, येणेप्रमाणे आहे. तरी, दिनांक ०१/०८/२०२४ रोजी नमुद शेअर सर्टिफिकेट राहत्या परिसरातुन पडुन गहाळ झाले आहे. जर नमुद क्रमांक असलेले शेअर सर्टिफिकेट कोणाला मिळाल्यास, नमुद

संपर्क साधावा दिः ०४/०८/२०२४ स्थळ:— मुंबई

मो. ७५०६३६१०४७

I, **ELENA BARBOSA** D/o JOAO GONCALVES R/o 6, Glory Apartment, I.C.Colony Road, Near Corporation Bank, I C Colony, Borivali West, Mumbai - 400103 declare that my father's name is wrongly mentioned in some of my documents as : JOHN GONSALVES werein his actual

(D) Cem आयटीडी सीमेन्टेशन इंडिया लिमिटेड

कॉर्पोरेट ओळख क्रमांक: एल६१०००एमएच१९७८पीएलसी०२०४३५ नोंदणीकृत कार्यालय: ९वा मजला, प्रायमा बे, टॉवर बी, गेट क्र.५, साकिविहार रोड, पवई, मुंबई-४०००७२. दूर.क.:+९१-२२-६६९३१६००, फॅक्स:+९१-२२-६६९३१६२७/२८.वेबसाईट: www.itdcem.co.in. ई-मेल:investor.relations@itdcem.co.in,

४६व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-मतदान माहितीची सूचना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ४६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (–एजीएम) **बुधवा**र २८ ऑगस्ट २०२४ रोजी सायं ४.००वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिअ व्हिज्युअल माध्यमां (ओएव्हीएम) द्वारे **दिनांक २८ मे, २०२४** च्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूट

केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी होणार आहे. सहकार मंत्रालयादारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल २०२० १३ एप्रिल २००० ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ८ डिसेंबर, २०२१, दिनांक १४ डिसेंबर, २०२१, ५ मे २०२२, २८ डिसेंबर, २०२२ आणि २५ सप्टेंबर, २०२३ (अनुक्रमे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भ आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (अनुक्रमे सेबी परिपत्रक) द्वारे वितरीत परिपत्रक दिनांक १२ में, २०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ में, २०२२, ५ जानेवारी, २०२३ आणि ७ ऑक्टोबर, २०२३ नुसार आणि कंपनी कायदा, २०१३ च्या संबंधित तरतुदी सुधारित (अधिनियम) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्वेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि . डिस्क्लोजर[°] रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ सुधारित (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स), कंपनीर्च

एजीएम शेअरधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय सामायिक ठिकाणी आयोजित केली जाईल. वर नमूद केलेल्या तरतुदींचे पालन करून, एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना ५ ऑगस्ट २०२४ रोजी फक्त त्या सदस्यांना ईमेल करण्यात आली आहे, कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदाराकडे ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटकडे

एजीएम सूचना आणि वार्षिक अहवाल २०२३–२४ कंपनीच्य<u>ा www.itdcem.co.in</u> वेबसाइटव इंडए लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइट्स म्हणजे www.bseindia.com आणि www.nseindia.com अनुक्रमे वर उपलब्ध आहेत आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट www.evoting.nsdl.com. भागधारक केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्य उपस्थित राह् शकतात आणि सहभागी होऊ शकतात कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० सह वाचलेल्या कायद्याच

कलम १०८ नुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) दुरुस्ती नियम, २०१५ आणि डएइख

च्या नियमन ४४ द्वारे सधारित कंपनीने आपल्या भागधारकांना रिमोट ई-व्होटिंग सिस्टीमचा वाप

करून एजीएममध्ये प्रस्तावित केलेल्या तरावांवर त्यांचे मत देता यावे यासाती त्यांना ई-व्होटिंगर्च

सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एजीएमचे ठिकाण) तसेच एजीएमच्या प्रक्रियेदरम्यान ई-व्होटिंग

(एकत्रितपणे ई–व्होटिंग म्हणून संबोधले जाते). कंपनीने भागधारकांना ई–मतदान सुविधा उपलब करून देण्यासाठी एनएसडीएलच्या सेवांचा सहभाग घेतला आहे. एजीएमच्या सूचनेमध्ये ई-मतदानाच्या सूचना दिल्या आहेत. ज्या व्यक्तीचे नाव सदस्य/निबंधक आणि लाभार्थी मालकांच्या निर्देशांकावर कट–ऑफ तारखेत म्हणजेच बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४ रोजी दिसते ती केवळ या कालावधीत रिमोट ई-व्होटिंग

सुविधा किंवा ई-व्होटिंगचा लाभ घेण्यास पात्र असेल. एजीएम ई-मतदान कालावधी रविवार, २५ ऑगस्ट, २०२४ रोजी (स.९.००वा.भाप्रवे) सुरू होईर आणि मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४ रोजी (सायं.५.००वा.भाप्रवे) समाप्त होईल. त्यानंत मतदानासाठी एनएसडीएलदारे ई-व्होटिंग मॉड्यल अक्षम केले जाईल सभासदाने तरावावर एकद मत दिल्यानंतर, त्याला/तिला/त्याला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही रिमोट ई-व्होटिंगच्या सूचना एजीएम आयोजित करण्याच्या नोटिस टू द नोटिसमध्ये तपशीलवा आहेत, जे <u>www.evoting.nsdl.com</u> वर देखील उपलब्ध आहे. ई-व्होटिंगची सुविधा एजीएम दरम्यान देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमद्रा उपस्थित असलेले सदस्य, ज्यांनी यापूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले नाही, ते

एनएसडीएल मार्फत एजीएम दरम्यान मतदानाचा हक्क बजावू शकतात. पोर्टल सभासदांचे मतदान हक्क बधवार, २१ ऑगस्ट, २०२४ (कट-ऑफ तारीख) रोजी कंपनीच्या पे अप इक्रिटी शेअर भांडवलामध्ये त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. ज्या व्यक्तीः नाव सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध आणि निर्देशांकात केवळ कट-ऑफ तारखेला नोंदवलेले असेल ती व्यक्ती www.evoting.nsdl.com वर विनंती पाठवून ई-मतदानाच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र

केवळ तेच सदस्य, जे एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमद्वारे उपस्थित राहतील आणि रिमोट ई व्होटिंगद्वारे ठरावांवर आपले मत दिलेले नाही आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित केले जाणार नाही, ते ई-द्वारे मतदान करण्यास पात्र असतील. एजीएम दरम्यान मतदान प्रणार्ल उपलब्ध आहे. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते एजीएमला उपस्थित राहण्यास पात्र असतील. तथापि, ते एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र असणार नाहीत.

प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सदस्यांना फॉर्म आयएसआर-१, फॉर्म आयएसआर-आणि एसएच-१३ सादर करण्याची विनंती केली जाते जे कंपनीच्या वेबसाइटवर https:/ www.itdcem.co.in/investors/shareholders-information-and, येथे के फि टेक्नॉलॉजिस लिमिटेडच्या केवायसी आणि नामांकनाच्या निवडीसाठी फॉर्म्स (आधीच अपडेट केलेले नसल्यास), सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१–३२, गचीबोअली, वित्तीय जिल्हा, नानकरामगुडा हैदराबाद-५०००३२, टोल फ्री क्र.१८००-३०९-४००१, फॅक्स:+९१-४०-२३४२०८१४ (केफिनटेक), ईमेल आयडी: <u>einward.risk@fintech.com</u> बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी किंवा त्यांच्या वेबलिंकवर अपलोड करा म्हणजेच https://ris.kfintech.com/

<u>clientservices/isc/isrforms.aspx</u> वर उपलब्ध आहेत. एजीएम आणि ई-व्होटिंग सिस्टीममधून ई-व्होटिंगला उपस्थित राहण्याबाबत तुम्हाला काही शंक किंवा समस्या असल्यास, तुम्ही शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्य) आणि शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल येथे उपलब्ध आहे. www.evoting.nsdl.com चा डाउनलोड विभाग किंवा संपर्क क्र.०२२-४८८६७००० वर कॉल करा किंवा कु. सरिता मोर्ट सहाय्यक यांना विनंती पाठवा. व्यवस्थापक किंवा **कुमारी रिम्पा बाग,** सहाय्यक. व्यवस्थापिक एनएसडीएल, ईमेल आयडीः <u>evoting@nsdl.co.in</u> वर ई–मतदानावरील तुमच्या तक्रारींचे

निराकरण करण्यासाठी. ज्या शेअरहोल्डर्सचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी सहभागींकडे आधीच नोंदणीकृत आहेत, व एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या ई-व्होटिंगच्या सूचनांचे पालन करू शकतात.

वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या निय १० सह वांचलेल्या कायद्यांच्या कलम ९१ नुसार आणि सेबी सूची नियमांचे नियमन ४२ नुसार देखील नोटीस दिली जाते ज्याची नोंदणी सभासद आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स गुरुवार २२ ऑगस्ट, २०२४ ते बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४ (दोन्ही दिवसांसह) एजीएमच्या अनुषंगाः वार्षिक क्लोजर आणि संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लाभांश देण्याच्या उद्देशाने बंद राहतील. ३०